

# eClerx

eClerx/SECD/SE/2019/012

January 22, 2019

<b>BSE Limited</b> Corporate Relationship Department, Phiroze Jeejeebhoy Towers, 25 <sup>th</sup> Floor, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001	<b>National Stock Exchange of India Limited</b> Exchange Plaza, Plot No. C/1, Block G, Bandra - Kurla Complex Bandra (East), Mumbai - 400 051
---	---

Dear Sir/Madam,

**Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ["Listing Regulations"]**

**Reg: Newspaper advertisement for the notice of the Board meeting of the Company to be held on Thursday, January 31, 2019**

**Scrip Code: BSE - 532927  
NSE - ECLERX**


Pursuant to Regulation 47 of the Listing Regulations, please find enclosed copies of the newspaper advertisement for the notice of the meeting of the Board of Directors of the Company to be held on Thursday January 31, 2019 published today in the Business Standard (in English) and Sakal (in Marathi).

The newspaper advertisements are also available on the website of the Company at [www.eclerx.com](http://www.eclerx.com).

This is for your information and records.

Thanking you,

Yours truly,  
For eClerx Services Limited



**Pratik Bhanushali**  
Company Secretary & Compliance Officer  
F8538



Encl. as above

## eClerx Services Limited

Regd. Office: Sonawala Building, 1st Floor, 29 Bank Street, Fort, Mumbai - 400 023, India.  
Phone No.: +91 (22) 6614 8301, Fax No.: +91 (22) 6614 8655,  
Email Id: investor@eclerx.com Website: www.eclerx.com

### NOTICE

Notice is hereby given, pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of Board of Directors of eClerx Services Limited ("the Company") will be held on Thursday, January 31, 2019, to inter-alia, approve and take on record the Standalone and Consolidated Un-audited Financial Results for the quarter and period ended December 31, 2018.

Pursuant to the Code of Conduct of the Company under the SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, the Trading Window for dealing in securities of the Company has been closed with effect from January 1, 2019, and will remain closed until 48 hours after the outcome of the Board meeting is announced.

The information contained in this notice is also available on the Company's website www.eclerx.com, as also on the website of the Stock Exchange(s) i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

For eClerx Services Limited  
Pratik Bhanushali  
Company Secretary & Compliance Officer  
F8538

Date : January 21, 2019  
Place : Mumbai



## GRASIM INDUSTRIES LIMITED

Registered Office: Biriagram, Nagda - 456 331 (M.P.)  
Tel.: (07366) 246760-66 | Fax: (07366) 244114, 246024  
Website: www.grasim.com | CIN: L17124MP1947PLC000410

Pursuant to Regulation 29(1) read with Regulation 47(1)(a) and other relevant Regulations of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of Grasim Industries Limited will be held on Thursday, 7<sup>th</sup> February 2019, inter-alia to consider the Unaudited Financial Results of the Company, for the quarter ended 31<sup>st</sup> December 2018.

This Notice is also available on the following websites:- [www.grasim.com](http://www.grasim.com); [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com).

For GRASIM INDUSTRIES LIMITED

Place: Mumbai  
Date : 21<sup>st</sup> January 2019

Sd/-  
Hutokshi Wadia  
President & Company Secretary

## GALLANT

### GALLANT ISPAT LIMITED

Registered Office: 1, Crooked Lane, 2nd Floor, Room No. 222&223, Kolkata-700069  
Telefax: 033-40642189, e-mail: nilesh@gallant.com, Website: www.gallant.com  
CIN: L27109WB2005PLC101650

#### STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31<sup>ST</sup> DECEMBER, 2018

Sr. No.	Particulars	Quarter ended	Nine Months ended	Quarter ended
		31.12.2018	31.12.2018	31.12.2017
		Unaudited	Unaudited	Unaudited
1.	Total Income from Operations (Net)	34,431.64	91,855.91	13,896.14
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	4,013.64	13,341.94	1,463.45
3.	Net Profit/(Loss) for the period before Tax, (after Exceptional and/or Extraordinary Items)	4,013.64	13,341.94	2,496.15
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	3,181.27	10,302.29	2,174.85
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	4.25	12.88	7.74
6.	Paid up Equity Share Capital	2,823.61	2,823.61	2,823.61
7.	Earnings Per Share (of Re. 1/- each) (for continuing and discontinued operations) -			
1.	Basic:	1.13	3.65	7.70
2.	Diluted:	1.13	3.65	7.70

#### NOTES:

- The above is an extract of the detailed format of Standalone Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December, 2018 (UFR) filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the UFR is available on the website of BSE Limited - [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and National Stock Exchanges of India Limited - [www.nseindia.com](http://www.nseindia.com) where the securities of the Company are listed and is also available on the website of the Company - [www.gallant.com](http://www.gallant.com)
- The above Standalone Unaudited Financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective Meetings held on 21st January, 2019. UFR have been subjected to limited review by the Statutory Auditors of the Company.
- Previous period / year figures have been rearranged / regrouped, reclassified and restated wherever considered necessary.

For and on behalf of the Board of Directors

GALLANT ISPAT LIMITED  
C.P. Agrawal  
(DIN: 01814318)

Date : 21st January, 2019  
Place : Gorakhpur

### CAUTION NOTICE

This is to inform subscribers of Dish TV Limited's DTH Platforms (viz., 'dishTV' branded DTH platform and 'd2h' branded DTH platform) (collectively "Dish TV") that signals of some or all of the channels (namely, Cartoon Network, Pogo, CNN International, HBO and WB) are likely to be disconnected after three weeks to Dish TV on the ground of non-payment of dues. All areas catered by Dish TV are likely to be affected.

Issued in public interest, for and on behalf of M/s. Turner International India Private Limited

By: IndiaCast Media Distribution Private Limited  
703, 7th Floor, HDIL-Kaledonia, Opposite Vijay Nagar, Sahar Road, Andheri (East), Mumbai - 400 069

### National Securities Depository Limited

Trade World, A wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013.

#### NOTICE

This is to bring to the notice of general public that Participants of Guinness Securities Limited (GSL) (DP ID IN302898) has been terminated under provisions of NSDL Bye Law 6.5.1 and GSL has been advised to take steps for closure of its depository operations.

All Clients are hereby advised that they should take steps to open new account with any other Participant and get their securities transferred to that account held with another Participant or get the same rematerialised at the earliest. In case any client has any grievance or dispute in respect of the depository services rendered by GSL while it was functioning as a Participant of NSDL, he/she may report the same in writing to The Officer Incharge, Investor Relationship Cell, National Securities Depository Limited, 4<sup>th</sup> Floor, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013, before January 28, 2019 or email at [relations@nsdl.co.in](mailto:relations@nsdl.co.in). No grievances/ claims/ disputes etc. will be entertained after this date.

For National Securities Depository Limited

Sd/  
Samar Banwat  
Executive Vice President



### Cigna TTK Health Insurance Company Limited.

Corporate Identity Number: U66000MH2012PLC227948.  
Registered Office: 4<sup>th</sup> Floor - Unit No. 401/402, Raheja Titanium, Off. Western Express Highway, Goregaon (East), Mumbai - 400 063, Maharashtra, India. IRDAI Regn. No. 151 T: +91 22 61703600 F: +91 61703689.  
Website: [www.cignatkinsurance.in](http://www.cignatkinsurance.in). Email: [customercare@cignatkin.in](mailto:customercare@cignatkin.in)

### NOTICE OF RELOCATION OF THE CIGNA TTK HEALTH INSURANCE COMPANY LTD. KOLKATA BRANCH OFFICE

Please note that with effect from 25<sup>th</sup> Mar, 2019 our Kolkata Branch Office is shifting:

**From:**  
Unit 317 & 318, 3rd Floor, Krishna Building, 224A, Acharya Jagdish Chandra Bose Road, Opp to La Martiniere Girls School, Kolkata - 700017.

**To:**  
Unit No. 18, 4th Floor, Chowringhee Court, Chowringhee Road, Kolkata - 700071.

Place: Kolkata

Date: 22<sup>nd</sup> January 2019.



CIN: L74999MH1995PLC085878  
Registered Office: 11, Zade Layout, Bharat Nagar, Nagpur, Maharashtra - 440033.  
Phone: 0712-2561000, Fax: 0712-2560202  
E-mail: [investor.relations@solargroup.com](mailto:investor.relations@solargroup.com)  
Website: [www.solargroup.com](http://www.solargroup.com)

#### NOTICE

Pursuant to the Regulation 29 and other applicable Regulations of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations); we hereby inform you that the meeting of the Board of Directors is scheduled to be held on **Thursday, the 31<sup>st</sup> Day of January, 2019, at 2:00 P.M.** at "Solar House", Plot No. 14, Kachimbi, N. H-6, Amravati Road, Nagpur 440 023, inter-alia; to consider and approve Un-audited Standalone & Consolidated Financial Results of the Company for the quarter ended on 31<sup>st</sup> December, 2018 along with Limited Review Report thereon to be submitted by the Statutory Auditors.

The said notice may be accessed on the Company's website at <http://www.solargroup.com> and may also be accessed on the Stock Exchange websites at <http://www.bseindia.com> and <http://www.nseindia.com>.

Pursuant to this, the Company has decided that the close period (i.e. closure of trading window) under the Company's internal code of conduct would commence from opening of business hours of 21<sup>st</sup> January, 2019 to the closure of business hours of 2<sup>nd</sup> February, 2019 (both days inclusive).

For Solar Industries India Limited

Sd/-  
(Khushboo Pasari)  
Company Secretary & Compliance Officer

Place : Nagpur  
Date : 21.01.2019

### BCC Estates Private Limited (In Liquidation)

Liquidator's address : 402, Shaival Plaza, Near Gujarat College, Ellisbridge, Ahmedabad - 380006

Contact : 09825063147 Email Id : [ravi@ravics.com](mailto:ravi@ravics.com)

#### PUBLIC ANNOUNCEMENT FOR E-AUCTION

Notice is hereby given to the public in general under Insolvency and Bankruptcy Code, 2016 and Regulations framed thereunder, that the properties stated in table herein below, will be sold by E-Auction through the service provider M/s. Linkstar Infosys Private Limited via website : <http://www.eauctions.co.in>

Date and time of Auction	Monday, 18 <sup>th</sup> February, 2019 between 1.00 p.m. 3.00 p.m.
Last Date for submission of EMD	13 <sup>th</sup> February, 2019 before 5.00 p.m.
Inspection Date & Time	6 <sup>th</sup> February, 2019 between 12.00 Noon to 5.00 p.m. The person to be contacted for inspection is <b>Mr. Murlil Verma</b> on his Mobile No. : <b>09098678776</b>

Sr. No.	Particulars	Reserve Price (In Rs.)	EMD (In Rs.)
1	Southern Part of Plot (Block) No. B-3, Indira Complex, Navlakha, Indore & Northern Part of Plot (Block) No. B-3, Indira Complex, Navlakha, Indore. admeasuring 9303 Sq. Ft. and 9982.75 Sq. Ft., respectively.	Rs. 7,25,00,000 (Rupees Seven Crore Twenty Five Lacs only.)	Rs. 72,50,000 (Rupees Seventy Two Lacs Fifty Thousand only.)

The EMD (Refundable) shall be payable by interested bidders through NEFT / RTGS on or before 13<sup>th</sup> February, 2019 in an account of "BCC Estates Private Limited In Liquidation", having Account No. 9812924269 and IFSC : KKBK000836, with Kotak Mahindra Bank or by DD / Pay Order having "BCC Estates Private Limited In Liquidation". For detailed terms and conditions of E-Auction sale refer Tender Documents available at <http://www.eauctions.co.in/> or you may write Liquidator on his Email Id : [ravi@ravics.com](mailto:ravi@ravics.com)

For any query regarding E-Auction, contact Mr. Dixit Prajapati (M.No. : 7874138237) on [admin@eauctions.co.in](mailto:admin@eauctions.co.in) or Liquidator on his Email Id : [ravi@ravics.com](mailto:ravi@ravics.com)

Sd/- Ravi Kapoor  
Liquidator of M/s. BCC Estates Private Limited (In Liquidation)  
IP Reg. No. : IBBI/IPA-002/IP-N00121/  
2017-18/10290

Place : Ahmedabad  
Date : 21-01-2019

## केनरा बँक Canara Bank

(Government of India Undertaking)  
SME BRANCH, SAKINAKA, 1<sup>st</sup> FLOOR, NARAYAN BUILDING, A. K. ROAD, SAKINAKA, MUMBAI - 400 072  
ANNEXURE-2A  
(DEMAND NOTICE FORMAT FOR PAPER PUBLICATION)

To,  
M/S.Alps Industries  
Prop:- Mr. Anand Lalji Agrawal, Plot No. 2, Survey No. 328/1/1/2, Near Tipco Industries, Village-Masat, Silvassa, Dadra & Nagar Haveli  
Mr. Anand Lalji Agrawal  
A -201, Pradhan Apartment, M G Link Road, Mulund West, Mumbai - 400080

Dear Sir,  
Sub: DEMAND NOTICE UNDER SECTION 13(2) OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT 2002.

That M/s Alps Industries (Prop. Mr. Anand Lalji Agrawal) has availed the following loans/credit facilities from our SME Branch, Sakinaka, Mumbai from time to time:

LIMIT	LOAN AMOUNT	LIABILITY AS ON 30/11/2018	RATE OF INTEREST
Fund Based	1 Rs. 80,00,000	Rs. 88,50,802.36	13.25%
Non-Fund Based	1 Rs. 17,00,000	NIL	

The above said loan/credit facilities are duly secured by way of mortgage of the assets more specifically described in the schedule hereunder, by virtue of the relevant documents executed by you in our favour. Since you had failed to discharge your liabilities as per the terms and conditions stipulated, the Bank has classified the debt as NPA on 26/11/2018. Hence, we hereby issue this notice to you under Section 13(2) of the subject Act calling upon you to discharge the entire liability of Rs. 88,50,802.36 with accrued and up-to-date interest and other expenses, within sixty days from the date of the notice, failing which we shall exercise all or any of the rights under Section 13(4) of the subject Act.

Further, you are hereby restrained from dealing with any of the secured assets mentioned in the schedule in any manner whatsoever, without our prior consent. This is without prejudice to any other rights available to us under the subject Act and/or any other law in force.

Your attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the SARFAESI Act, in respect of time available, to redeem the secured assets.

The demand notice had also been issued to you by Registered Post Ack due to your last known address available in the Branch record.

#### SCHEDULE

The specific details of the assets Mortgaged/Hypothecated are enumerated hereunder:


Mortgaged/Hypothecated assets item wise	Detailed Description to be given
Plant and Machinery Stocks and Book Debts Factory Land and Building Mortgaged /Vacant Land Mortgaged.	All the Machinery lying in the factory premises Stock of raw material, semi finished and finished goods, Book debts. Part and parcel of factory land and building at Plot No. 2, Vacant Land at Plot No. 3 and 4 at Survey No. 328/1/1/2 at village - Masat Silvassa, Dadra & Nagar Haveli.

Sd/-  
Authorised Officer  
Canara Bank

DATE: 01/12/2018  
PLACE: Mumbai

## TENDER CARE

### Saksham Cyclothon -2019 held at Ahmedabad



With an aim to drawing mass attention and sensitizing various groups of society on need and benefits of petroleum products conservation, a SAKSHAM CYCLOTHON was organized on 20th January 2019 by ONGC Ahmedabad Asset under the initiative of Petroleum Conservation Research Association(PCRA). The SAKSHAM CYCLOTHON was flagged by ED-Asset Manager, Ahmedabad Asset, Mr. Debasish Basu and Mr. Debasish Roy Choudhury, CRC & Director, Western Zone, PCRA. The PCRA agricultural van for public sector for creating awareness in the State of Gujarat was flagged off at the beginning followed by Cyclothon participated by more than 700 cyclists.

### BPCL 'Strikes the hammer' with the Oil Industry patrons at Vibrant Gujarat 2019



Bharat Petroleum (BPCL) has participated in Vibrant Gujarat Global Trade Show 2019 which is organized between 18-22 January 2019 at Helipad Grounds, Gandhinagar, and Gujarat with a 240 sq m stall. BPCL has kept the theme of BPCL's contribution towards India's Economy which has received very good feedback from the people visiting the stall. BPCL has installed various technologically savvy engagement ideas at their Stall which has received great engagement from various people visiting the stall. The 'strike the hammer' engagement is out of the box and has created very good engagement with people queuing up to experience the same. BPCL has installed pressure sensors which detects the pressure with which the hammer is struck at the sensor. Based on the pressure the LED lights on the map of India is highlighted which represents various places where BPCL have their refineries.

### SIB's Q-3 profit touches Rs. 83.85 Crore

South Indian Bank has announced the Q3 results for FY18-19. Net profit for the third quarter of the bank increased by 19.56% when compared to the net profit of Rs.70.13 Cr in the second quarter of this financial year. Bank has reported a quarterly net profit of Rs. 83.85 Cr as against Rs.115 Cr during Q3 FY17-18. Other income of the Bank increased by Rs. 28 Crore to Rs. 187 Crore achieving a growth of 17.47% Y-o-Y. Operating profit of the Bank is Rs.332 Crore during Q3 FY 19 compared to Rs. 330 Crore during Q3 FY 18. The Business of the Bank increased by Rs. 17,171 Crore to Rs.1,37,729 Crore achieving a growth of 14.24% Y-o-Y.

## Commercial Feature

### Exim Bank of India to receive Rs.6,000 crore capital infusion, authorized capital doubled to Rs.20,000 crore

The Union cabinet on Wednesday approved issuance of recapitalization bonds by the Government of India to the tune of Rs.6,000 crore for capital infusion in Export Import Bank of India (Exim Bank). The equity will be infused in two tranches of Rs.4,500 crore in FY 2018-19 and Rs.1,500 crore in FY 2019-20 respectively. The infusion of capital into Exim Bank will enable it to maintain capital adequacy and support Indian exports with enhanced ability. The Cabinet also approved an increase in the authorized capital of Exim Bank from Rs.10,000 crore to Rs.20,000 crore. Exim Bank works towards promoting India's international trade and investment. The Bank offers Indian companies a comprehensive range of products and services, supported by analysis and research, with a view to enhancing their international competitiveness. The Bank supports Indian exporting companies in their globalization efforts through a variety of lending programmes.

### Dena Bank Participation in Vibrant Gujarat 2019



Shri Kamam Sekar, MD & CEO, Dena Bank & Shri P.S. Jayakumar, MD & CEO, Bank of Baroda along with Staff Members in the Dena Bank Modular at Vibrant Gujarat 2019 on 17.01.2019

### Saksham Cycle Rally at ONGC



The Saksham Cycle Day rally organised at the Sports Complex, ONGC Vadodara on January 20, 2019 and witnessed participation of nearly 1500 citizens. The energy and enthusiasm at the ONGC Sports Complex was palpable as professional cyclists from different local cycling groups, amateur cyclists, ONGCians, IOCL, GAIL, OPA, children from various schools and institutions congregated to participate in the Cyclothon. As part of the Saksham programme of Petroleum Conservation Research Association (PCRA), ONGC with support of the oil sector CPSEs organised the cycle rally to promote public awareness for fuel conservation, environment protection and physical fitness by adopting cycling. The flag off ceremony at the ONGC Sports Complex was graced by MP of Vadodara, Smt Ranjanben Bhatt, Commissioner of Police, Sh Anupam Singh Gehlot (IPS), ED-Basin Manager ONGC, Mr Arun Kumar, besides two iconic cyclists of Vadodara Nikita Lalwani and Pinal Parlekar.

## CITADEL REALTY AND DEVELOPERS LTD

Regd. Off.: Marathon Futurex, Matatal Mills Compound, N. M. Joshi Marg, Lower Parel, Mumbai 400 013  
Tel.: 222 6156 8484 Fax: 022 6158 8410  
CIN: L21010MH1960PLC011764  
E-mail: [citadel@marathonrealty.com](mailto:citadel@marathonrealty.com) Website: [www.citadelrealty.in](http://www.citadelrealty.in)

#### NOTICE

Notice is hereby given, pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, January 30, 2019 at Mumbai, to inter-alia consider the following:

- To take on record the Un-Audited Financial Results for the 3rd Quarter and Nine months ended on December 31, 2018 along with Limited Review Report;
- Conversion of Compulsory Convertible Debentures into Equity Shares and its applicable Bonus entitlement.

Further, pursuant to the "Code of Conduct" pertaining to "Insider Trading" of the Company under SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, the Trading Window for dealing in the securities of the Company, shall remain closed for all the Directors and Other Persons covered under the Code, from 1<sup>st</sup> to 3<sup>rd</sup> January 2019 (both days inclusive).

The information contained in this Notice is also available on the Company's website: [www.citadelrealty.in](http://www.citadelrealty.in) and also on the website of the BSE Ltd., where shares of the Company are listed i.e. [www.bseindia.com](http://www.bseindia.com).

For CITADEL REALTY AND DEVELOPERS LIMITED

Sd/-  
Anuja Dube  
Company Secretary & Compliance Officer

Place: Mumbai  
Date: January 21, 2019



## BALRAMPUR CHINI MILLS LIMITED

CIN - L15421WB1975PLC030118  
Regd. off.: FMC Fortuna, 2nd Floor, 234/3A, A.J.C. Bose Road, Kolkata - 700 020  
Phone: 033-22874749 Fax : 033-22873083  
Email: [investorgrievances@bcmcl.in](mailto:investorgrievances@bcmcl.in) Website: [www.chini.com](http://www.chini.com)

#### NOTICE

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, **NOTICE** is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 4th February, 2019, inter alia,

- to consider and approve the Unaudited Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2018;
- to consider declaration of interim dividend for the financial year 2018-19 and fix record date for the same.

This information is also available under the "News and Events" section of the Company's website i.e. [www.chini.com](http://www.chini.com) and corporate announcements section of [nseindia.com](http://nseindia.com) and [bseindia.com](http://bseindia.com)

For Balrampur Chini Mills Limited

Sd/-  
(Nitin Bagaria)  
Company Secretary and GM (Legal)

Place: Kolkata  
Date: 21st January, 2019

## GREENPLY INDUSTRIES LIMITED



Regd. Office: Makum Road, Tinsukia, Assam - 786 125  
Phone: 033 3051 5000, Fax: 033 3051 5010  
Website: [www.greenply.com](http://www.greenply.com), E-mail: [kolkata@greenply.com](mailto:kolkata@greenply.com)  
CIN: L20211AS1990PLC003484

#### NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 of the Securities and Exchange Board of India

